

Ref No.: Minechem/Stock Exch/Letter/ 8335 February 16, 2025

The Dy. General Manager,
Bombay Stock Exchange Limited
Corporate Relations & Services Dept.,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

The Dy. General Manager,
National Stock Exchange of India Ltd.,
Corporate Relations Dept.,
Exchange Plaza, C-1, Block-G
Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051

Scrip Code: 527001 Scrip Code: ASHAPURMIN

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Extract of Financial Results

Please find enclosed herewith a copy of the Newspaper Advertisement of the Extract of Financial Results for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2024, published in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For **Ashapura Minechem Ltd.**,

Sachin Polke Company Secretary & President (Corporate Affairs) Mega Fin (India) Limited

CIN: L65990MH1982PLC027165

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2024 (Rs. in lakhs														
				Res	sults									
		Q	Quarters Ended Nine Months Ended Y											
Sr.	Particulars	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024							
No.	Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited							
1	Income													
	Interest Income	-	-	-	-	-	27.09							
	Other Income (Including Sundry Balance w/b)	-	-	-	-	0.35	0.35							
	Total Income	-	-	-	-	0.35	27.44							
2	Expenditure													
	Finance Costs	-	-	-	-	-								
	Employee Benefit Expenses	-	-	0.36	-	0.92	1.37							
	Other Expenses	0.54	0.40	0.73	1.79	6.58	7.12							
	Total Expenditure (a+b)	0.54	0.40	1.09	1.79	7.50	8.49							
3	Profit/(Loss) before Exceptional Items (1-2)	(0.54)	(0.40)	(1.09)	(1.79)	(7.15)	18.95							
4	Exceptional Items (Net)	-	-	-			-							
5	Profit /(Loss) from Ordinary Activities before tax (3-4)	(0.54)	(0.40)	(1.09)	(1.79)	(7.15)	18.95							
6	Tax Expenses													
	Previous Year Tax			1.49		1.49	1.49							
	-Current tax	-	-	-			4.77							
	-Deferred Tax (Asset)/Liability	-	-	-			-							
	Net Profit (+)/Loss(-) after tax (5-6)	(0.54)	(0.40)	(2.58)	(1.79)	(8.64)	12.69							
	Other Comprehensive Income	-	-	-		-								
Α	Other Comprehensive income not to be reclassified to	-	-	-		-	- 1							
	profit and loss in subsequent periods:	-	-	-		-	- 1							
_	Other Comprehensive income for the year, net of tax						-							
9	Total Comprehensive Income	(0.54)	(0.40)	(2.58)	(1.79)	(8.64)	12.69							
	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/-)	817.55	817.55	817.55	817.55	817.55	817.55							
	Other Equity	-		-			(692.20)							
12	Earning Per Share (EPS)	-	-	-			- 1							
	Basic and diluted EPS before and after Extraordinary													
	items (not annualized)	l												
	Basic	(0.01)	(0.01)	(0.03)	(0.01)	(0.07)	0.16							
	Diluted	(0.01)	(0.01)	(0.03)	(0.01)	(0.07)	0.16							

Notes:

1 The above is the extract of the detailed format of unaudited quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015. The fill format of the financial results is available on www.bseindla.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2024

Quarter Ended

(Unaudited)

614.71

(22.97)

(22.97)

(22.97)

(22.97)

767.46

(0.30)

(0.30)

(Unaudited)

340.15

(88.59)

(88.59)

(88.59)

(88.59)

997.46

(0.89)

(0.89)

1) The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) specified unde

2) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the

3) The financial results for the quarter and Nine Months ended 31st December, 2024 has been reviewed by the statutory auditor o The above is an extract of the detailed format of quarterly and Nine Months ended Unaudited Financial Results filed with BSE Unaudited Financial Results for the quarter and Nine Months ended on 31st December 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website : www.organiccoatings/td.com and the same can also be

'The Company does not have different segments and hence segment wise reporting is not applicable to the Company

Corresponding figures of the previous period /year's figures have been regrouped / rearranged to make them comparable

The company during the quarter ended 31st December, 2024 has issued and allotted on 6th December, 2024, 23,00,000 Equito Shares at a price of Rs. 18.50 (including premium of Rs. 8.50) per share on preferential basis to non-promoters for a aggregat

value of Rs. 4,25,50,000/- after complying the necessary provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and

ORGANIC COATINGS LTD. (CIN L24220MH1965PLC013187) Registered Office: Unit No 405, Atlanta Estate Premises Co-Op.Soc. Ltd. Vitth Bhatti, Goregaon (East), MUMBAI - 400 063. Email ID for Investor's Grievances - organiccoatingsltd@organiccoatingsltd.com Website: www.organiccoatingsltd.com

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board at their meeting held on February 14, 2025. The Statutory Auditors have expressed unqualified audit opinion.

The previous period's/year's figures have been regrouped/rearranged wherever For Mega Fin (India) Limited

Place: Mumbai, Date: February 14' 2025

Particulars

1 Total income from operations (net)

2 Net Profit / (Loss) for the period

Extraordinary items*) 3 Net Profit / (Loss) for the period

Extraordinary items*) 4 Net Profit / (Loss) for the period after

Extraordinary items*) 5 Total Comprehensive Income for the

6 Equity Share Capital

Basic

Place : Mumbai Dated: 14/02/2025

Diluted:

(before tax, Exceptional and/or

before tax (after Exceptional and/or

tax (after Exceptional and/or

period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]

Reserves (excluding Revaluation

Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year 8 Earnings Per Share (of Rs. 10/-

each) (for continuing and

Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules

accessed by scanning the Quick Response Code (QR code) provided below.

Company at the meetings held on 14th February, 2025.

Disclosure Requirements) Regulations 2015.

13, Sholapur Bazar Road, Opp Pune New

Camp Branch, Pune - 411011. E-mail: Pune@tmbank.in

Ph: 020 26363091 (E), 26360781 (E)

CIN: L65110TN1921PLC001908

Bazar Post Office, Off. East Street, Pulghate

discontinued operations)

SI

No



Group of Industries

ASHAPURA MINECHEM LIMITED

Registered Office: Jeevan Udyog Building, 3rd Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com CIN: L14108MH1982PLC026396

STATEMENT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st December, 2024 **STANDALONE CONSOLIDATED**

				SIAND			d Quarter Ended Nine Months Ended Year							
	PARTICULARS		uarter Ende				Year Ended							
							31-03-2024							
		unaudited	Unaudited	unaudited	unaudited	unaudited	Audited	unaudited	Unaudited	unaudited	unaudited	unaudited	Audited	
1.	Income													
	(a) Income from Operations	9,685.23	7,432.33	9,711.58	24,887.32	25,449.63	33,314.41	86,543.62	60,409.93	71,310.42	2,18,369.06	2,28,513.26	2,65,380.62	
	(b) Other Income	644.62	478.25	392.47	1,324.52	1,192.57	1,338.29	1,381.04	115.45	589.98	1,879.80	5,981.32	6,181.86	
	Total Income	10,329.85	7,910.57	10,104.06	26,211.84	26,642.20	34,652.70	87,924.66	60,525.38	71,900.40	2,20,248.86	2,34,494.59	2,71,562.47	
2.	Expenses													
	(a) Cost of materials consumed	2,156.45	1,497.11	1,775.68	5,578.48	5,724.02	7,551.37	21,178.92	5,765.93	12,727.44	37,222.02	43,573.61	41,878.96	
	(b) Purchase of Stock-in-trade	2,021.52	490.99	1,306.50	3,319.88	2,271.32	2,961.81	2,943.07	2,092.51	401.07	8,340.37	7,774.54	10,818.85	
	(c) Changes in inventories	(254.78)	623.48	(25.64)	(120.29)	133.50	873.73	(5,380.36)	5,748.63	999.42	2,297.85	7,152.00	3,452.01	
	(d) Employee benefits expenses	816.53	757.55	807.47	2,317.04	2,445.03	3,189.81	4,170.17	3,660.35	2,978.71	11,433.11	8,668.88	12,466.40	
	(e) Finance costs	187.98	203.96	327.86	597.75	1,110.18	1,419.18	2,327.71	1,902.00	2,225.47	5,927.43	5,370.92	6,972.28	
	(f) Depreciation & amortisation expenses	217.31	215.88	251.82	691.33	760.39	1,026.05	1,206.75	1,967.67	2,005.29	4,860.63	5,763.96	7,862.62	
	(g) Selling & Distribution expenses	1,148.49	1,069.23	1,109.78	2,879.35	2,200.59	3,027.27	40,206.36	29,863.53	39,967.75	1,06,159.64	1,19,675.71	1,42,078.95	
	(h) Other expenses	1,865.22	1,775.21	1,783.90	5,429.37	4,954.06	6,953.53	9,974.32	6,871.69	8,458.01	24,361.49	21,891.01	30,069.49	
	Total Expenses	8,158.73	6,633.41	7,337.38	20,692.91	19,599.09	27,002.74	76,626.95	57,872.32	69,763.17	2,00,602.52	2,19,870.62	2,55,599.55	
3.	Profit before exceptional items & tax (1-2)	2,171.12	1,277.17	2,766.68	5,518.92	7,043.11	7,649.95	11,297.71	2,653.06	2,137.23	19,646.34	14,623.97	15,962.92	
4.	Exceptional Items Gain (Refer Note 3)	-	-	709.73	-	1,783.08	7,454.84	-	-	3,264.81	-	4,171.68	9,843.44	
5.	Profit before tax (3+4)	2,171.12	1,277.17	3,476.40	5,518.92	8,826.19	15,104.80	11,297.71	2,653.06	5,402.04	19,646.34	18,795.65	25,806.36	
6.	Tax Expenses													
	(a) Current tax	-	-	-	-	-	-	1,624.87	114.35	944.83	2,555.62	2,701.15	3,805.35	
	(b) Earlier years' tax	(23.31)	-	-	(23.31)	-	-	33.53	(653.80)	20.50	(621.18)	20.50	94.72	
	(c) Deferred tax (Refer Note 4)	(408.35)	(143.55)	(212.08)	(879.62)	(985.76)	(1,540.69)	(470.82)	(165.67)	(168.64)	(972.50)	(945.57)	(1,202.54)	
7.	Profit for the period (5-6)	2,602.78	1,420.72	3,688.49	6,421.86	9,811.95	16,645.48	10,110.14	3,358.19	4,605.35	18,684.41	17,019.57	23,108.83	
8.	Share of Profit of joint ventures & associates (Net)	_	-		-	-	-	648.88	904.35	813.71	2,368.13	4,413.33	5,061.07	
9.	Profit for the period (7 + 8)	2,602.78	1,420.72	3,688.49	6,421.86	9,811.95	16,645.48	10,759.02	4,262.54	5,419.06	21,052.53	21,432.90	28,169.90	
10.	Other Comprehensive Income / (Loss)													
	A Items that will not be reclassified to Profit or Loss													
	(i) Remeasurements of defined benefit plans (Net of tax)	(26.17)	(26.17)	(1.93)	(78.50)	(5.78)	(139.88)	(43.46)	(53.64)	(7.89)	(150.75)	(23.71)	(261.16)	
	(ii) Gains on Investments in equity instruments classified as FVOCI	_	-	_	_	-	-	_	-	-	_	_	_	
	B Items that will be reclassified to Profit or Loss													
	(i) Exchange differences on foreign currency translation	_	-	_	_	-	-	196.02	(17.92)	(563.23)	(7.87)	(1,916.15)	(1,904.31)	
	Total Other Comprehensive Income (Net of tax)	(26.17)	(26.17)	(1.93)	(78.50)	(5.78)	(139.88)	152.56	(71.56)	(571.12)	(158.62)	(1,939.86)	(2,165.47)	
11.	Total Comprehensive Income for the period (Net of tax)	2,576.61	1,394.55	3,686.56	6,343.35	9,806.17	16,505.61	10,911.58	4,190.98	4,847.93	20,893.92	19,493.03	26,004.43	
12.	Profit for the period attributable to:													
	(a) Shareholders of the Company	-	-	_	_	-	=	10,541.98	4,432.74	5,635.16	20,932.07	21,848.66	28,700.33	
	(b) Non-controlling interests	-	-	-	_	-	=	217.04	(170.20)	(216.11)	120.46	(415.76)	(530.43)	
		_	-	_	-	-	-	10,759.02	4,262.54	5,419.06	21,052.53	21,432.90		
	Total Comprehensive Income for the period attributable to:													
	(a) Shareholders of the Company	-	-	_	_	-	=	10,694.54	4,361.18	5,064.04	20,773.46	19,908.80	26,534.86	
	(b) Non-controlling interests	_	_	_	_	_	-	217.04	(170.20)		120.46		(530.43)	
			-	-	-	_	-	10,911.58	4,190.98					
13.	Paid-up Equity Share Capital 9,55,26,098 of ₹ 2/- each	1,910.52	1,910.52	1,829.72	1,910.52	1,829.72	1,829.72	1,910.52	1,910.52	· ·	1,910.52	1,829.72		
	Reserves excluding revaluation reserve	-	-		-	-	17,166.82	-	-		_	-	90,205.83	
14.	Earnings Per Share						,						,	
"	Basic	2.74	1.50	4.03	6.86	10.73	18.19	11.15	4.71	6.16	22.37	23.88	31.37	
	Diluted	2.74	1.59	3.86	6.86	10.42	17.69	11.15	4.92			23.21	30.50	
		L 2.74	1.00	5.00	1 0.00	10.72	17.03	L 11.13	7.52	1 0.00	L 22.57	L 20.21	L 55.50	

- 1. The above financial results are reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on 14th February, 2025. The Statutory Auditors have carried out limited review of the same.
- l. Income from operations in the standalone results includes service receipts towards providing marketing & logistics related services to a subsidiary pursuant to a long term contract.

			STAND	ALONE		CONSOLIDATED							
PARTICULARS	Q	Quarter Ended			Nine Months Ended		Q	Quarter Ended			ths Ended	Year Ended	
TAKTIOOLAKO	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1. Loss due to cyclone (net of insurance claim receipts) at certain plants of the group in Gujarat	-	-	-	-	(201.85)	(201.85)	-	-	-	-	(368.34)	(368.34)	
2. Gain on sale of the assets on the closure of some of the plants of the Company	-	-	709.73	-	1,984.93	1,984.93	-	-	709.73	-	1,984.93	1,984.93	
3. Gain on settlement of old outstanding liabilities (net)	-	-	-	-	-	5,671.76	-	-	2,555.08	-	2,555.08	8,226.85	
	-	-	709.73	-	1,783.08	7,454.84	-	-	3,264.81	-	4,171.68	9,843.44	

(₹ in Lacs)

For ASHAPURA MINECHEM LIMITED

Sd/-

CHETAN SHAH

EXECUTIVE CHAIRMAN

. The Company has recognized deferred tax assets (net of current period set-off) for the carried forward tax losses to the extent it is probable that future taxable profits will be available against unabsorbed tax losses. The same will be reassessed at the end of each reporting period and adjusted accordingly.

The Company has identified Minerals & its derivative products business as its only primary reportable segment in accordance with the requirements of Ind AS 108 Operating Segments', Accordingly, separate segment information has not been provided i. The complaints from investors/shareholders for the quarter ended on $31^{
m st}$ December, 2024 : Received - 0, Resolved - 0, Unresolved - 0.

Previous period's figures have been regrouped, wherever necessary, to conform to current period's classification

Place: Mumbai

Date: 14th February, 2025

Ajay R. Shah Whole Time Director and CFO

Archana Maheshwari

(Rs. In Lakhs, except for Earning Per Share

31.12.2024 | 31.12.2023 | 31.12.2024 | 31.12.2023 | 31.03.2024

(Unaudited)

2,265.27

(132.67)

(132.67)

(132.67)

(132.67)

997.46

(1.33)

(1.33)

Nine Months Ended Year Ended

(Unaudited)

1,785.31

(69.76)

(69.76)

(69.76)

(69.76)

767.46

(0.91)

(0.91)

(Audited)

2,689.91

(47.35)

(47.35)

(47.35)

(49.22)

767.46

(835.13)

(0.62)

(0.62)

For & on behalf of the Board For Organic Coatings Limited

DIN: 00011763





GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED

Registered Office: 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400096 Website: www.igenesys.com | Email: investors@igenesys.com CIN: L65990MH1983PLC029197 | Tel No.022-4488 4488 | Fax No.022-28290603

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024

													(₹ in lacs)			
					ndalone			Consolidated								
Sr	Particulars		Quarter ended		Nine mont		Year Ended		Quarter end		Nine mon		Year Ended			
No		31-Dec-24 Unaudited	30-Sep-24 (Unaudited)	(Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	31-Dec-24 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)		31-Dec-23 (Unaudited)				
1	Total income from operations (net)	7,890.72	7,191.86	6,023.81	20,749.25	12,930.08	19,949.22	9,092.92	7,302.11	6,186.92	22,111.57	13,163.67	20,326.93			
2	Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax	2,325.65	2,232.91	2,596.84	6,066.41	2,960.40	6,031.39	2,613.72	1,624.51	2,115.92	5,115.94	1,307.51	3,717.55			
	exceptional and / or extra ordinary items)															
3	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	2,325.65	2,232.91	2,596.84	6,066.41	2,960.40	6,031.39	2,613.72	1,624.51	2,115.92	5,115.94	1,307.51	3,717.55			
	(after exceptional and / or extra ordinary items)															
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1,788.90	1,717.55	2,053.32	4,666.29	2,335.24	4,494.84	2,071.78	1,109.15	1,572.40	3,710.63	682.35	2,161.23			
	(after exceptional and / or extra ordinary items)															
5	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1,788.90	1,717.55	2,053.32	4,666.29	2,335.24	4,494.84	2,071.78	1,109.15	1,572.40	3,710.63	682.35	2,161.23			
	and after share of loss of associate (after exceptional															
	and / or extra ordinary items)															
6	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(3.79)	(9.15)	4.65	(11.67)	13.92	5.10	135.24	23.07	21.36	168.94	127.93	0.13			
7	Total Comprehensive Income for the period [Comprising	1,785.11	1,708.40	2,057.97	4,654.62	2,349.16	4,499.94	2,207.02	1,132.22	1,593.76	3,879.57	810.28	2,161.36			
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other															
	Comprehensive Income (after tax)]															
8	Total Comprehensive Income for the period															
	attributable to:															
	NON - CONTROLLING INTEREST	-	-	-	-	-	-	8.59	(13.37)	(12.07)	(12.62)	(36.18)	(45.93)			
	EQUITY SHARE HOLDER'S OF THE COMPANY	1,785.11	1,708.40	2,057.97	4,654.62	2,349.16	4,499.94	2,198.43	1,145.60	1,605.83	3,892.19	846.46	2,207.29			
9	Net Profit/(Loss) for the year attributable to															
	NON - CONTROLLING INTEREST	-	-	-	-	-	-	5.36	(13.91)	(13.10)	(16.99)	(39.91)	(46.06)			
	EQUITY SHARE HOLDER'S OF THE COMPANY	1,788.90	1,717.55	2,053.32	4,666.29	2,335.24	4,494.84	2,066.42	1,123.06	1,585.50	3,727.62	722.26	2,207.29			
10	Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	1,986.02	1,981.71	1,890.24	1,986.02	1,890.24	1,977.03	1,986.02	1,981.71	1,891.76	1,986.02	1,891.76	1,977.03			
11	Other Equity						53,140.90			-			46,939.18			
12	Earnings per Share (weighted average) (Face value of															
	₹ 5/- each) (For continued and discontinued operations)															
	Basic EPS (Not Annualised)	4.51	4.34	5.43	11.78	6.18	11.78	5.22	2.80	4.21	9.36	1.91	5.78			
	Diluted EPS (Not Annualised)	4.46	4.29	5.43	11.66	6.18	11.69	5.17	2.77	4.21	9.27	1.91	5.74			

Notes:

l. The financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee. The Board of Directors at its meeting held on February 14, 2025 approved the same and its release 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchanges (www.nseindia.com) and on he website of the Company (www.igenesys.com.)

Place : Mumbai Date: February 14, 2025

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Tamilnad Mercantile Banl Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen

of Security Interest Act 2002 (54 Of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 02.12.2024 calling upon the Borrowers: Mr. Prashant Jagannath Satav, S/o. Mr. Jagannath Satav, Proprietor M/s. Aditya Enterprises, Flat No. C - 403 S. No. 163A, Laxmi Vihar Apartment, Near Mahalaxmi Mandir, Hadapsar, Pune - 411028 and Guarantor Mr. Pravin Jagannath Satav, S/o. Mr. Jagannath Satav, Sai Savera, Flat No. C-14, Magarpatta Road, Bhosale NGR, B/H Jivan Laxmi Medisale, Hadapsar, Pune 411028, to repay the amount mentioned in the notice being Rs. 65,18,181.50 (Rupees Sixty Five Lakh Eighteen Thousand One Hundred Eighty One and Fifty Paise Only (Rs. 52,06,529.20 in Over Draft A/c + Rs.13,11,652.30 in Term Loan) as on 25.11.2024 to the Bank within 60 days from the date of receipt of the said notice.

(Rule 8(1))
POSSESSION NOTICE
(for Immovable Property)

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with rule (8) of the Security Interest Enforcement Rules 2002 on this the 11th day of February 2025.

The Borrower's attention is hereby invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Tamilnad Mercantile Bank Ltd. for an amount of Rs. 66,83,693.50 (Rupees Sixty Six Lakh Eighty Three Thousand Six Hundred Ninety Three and Fifty Paise Only) (Rs. 53,51,683.20 in Over Draft + Rs.13,32,010.30 in Term Loan) as on 31.01.2025 and with subsequent

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

On registered mortgage of residential open plot to extent of 28 ares (2800 square metre) Plo Area-14 Ares Mr. Pravin J Satav and Plot Area 14 Ares Mr. Prashant J Satav) situated at S No. 21/3, Near Vaishnavi City Group Housing Society and Kohinoor Multipurpose Hall, Off Katraj Saswad Bypass Road, PMC Limit, Village Urali Devachi, Taluka Haveli, Pune 412308 standing in the name of Mr. Pravin Jagannath Satav and Mr. Prashant Jagannat

North: Open Land	
C4h . D4	

East : Residential Plot West: Road Date: 11.02.2025 Place : Pune

Tamilnad Mercantile Bank Limited

For Pune Branch

For Genesys International Corporation Limited SAJID MALIK CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN No: 00400366

AVI PRODUCTS INDIA LIMITED

(CIN No. L24200MH1989PLC050913) Regd. Office: 110, Manish Indl. Estate No. 4, Navghar Road, Vasai (E), Dist., Palghar - 401 210 | Email: aviphotochem@gmail.com, Website: www.aviphoto.in Tel: 02502393737

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2024 Quarter ended Nine Months ended Quarter ende 31-12-2023 (Unaudited) (Rs. In lacs Total Income from Operations let Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1.35 1.35 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (3.19) 3.87 3.87 1.35 1.35 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Teamings Per Share (of Rs.10 /- each) (for continuing and discontinued operations)

1. Basic

2. Diluted: 330.68 330.68 330.68 0.03

tes:

The above Unadited Financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 14,2025. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act, 2013, read to Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (as amended)

The standalone financial results of the Company for the quarter and Nine Month ended 31st December, 2024 have been unaudited by the Statutory Auditors. The Statutory Auditors have carried out a "Limited Review" of the above financial results for the quarter and Nine Month ended 31st December, 2024. The results of the company are available on the company's website www.aviphotochem.in and on BSE website at www.bseindia.com. Previpous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.

Place: Vasai Dated: 15th February,2025

For AVI Products India Limited

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड

नोंद. कार्यालयः इंडिया स्टील वर्क्स कॉम्प्लेक्स, झेनिथ कंपाऊंड, खोपोली, रायगड-४१०२०३.

38	डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही	आणि नऊ	महिन्यांसा	डी अलेखाप	रिक्षित वित्त	गिय निष्कष	ांचे विवरण		
अ.	तपशील			र्आ	लेप्त				
क्र.			तिमाही संपलेली		संपलेला	संपलेला कालावधी			
ı		३१-डिसें-२०२४	३०-सप्टें-२०२४	३१-डिसें-२०२३	३१-डिसें-२०२४	३१-डिसें-२०२३	३१-मार्च-२०२४		
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)*								
	* (यामध्ये इतर उत्पन्न समाविष्ट)	१२.४२	49.98	१२.२८	७८.६२	१६६.९२	७२६.०२		
٦.	अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३४३.०२)	(४५०.५२)	(६३४.१०)	(१,२३५.१२)	(१,७८२.५०)	(१,७४४.७७)		
₹.	अपवादात्मक बाबीपश्चात निञ्वळ नफा/(तोटा)	(३४३.०२)	(२२४.५९)	(६२९.१०)	(१,००९.१९)	(१,७७७.५०)	(१,१६२.४७)		
٧.	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	(३४३.०२)	(२२४.५९)	(६२९.१०)	(१,००९.१९)	(१,७७७.५०)	(१,१६२.४७)		
٩.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(३४३.०२)	(२२४.५९)	(६२९.१०)	(१,००९.१९)	(१,७७७.५०)	(\$8.033)		
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल	३,९८०.८१	३,९८०.८१	३,९८०.८१	३,९८०.८१	३,९८०.८१	३,९८०.८१		
૭.	पुर्नमूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी						(६.४६)		
۷.	प्रति समभाग प्राप्ती दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी								
	ए) मूलभूत (रु. त.) - (अपवादात्मक बाबीपूर्व)	(0.09)	(0.88)	(०.१६)	(٥.३१)	(0.84)	(88.0)		
	बी) सौम्यिकृत (रु. त.)- (अपवादात्मक बाबीपूर्व)	(0.09)	(0.88)	(०.१६)	(٥.३१)	(0.84)	(88.0)		
	ए) मूलभूत (रु. त)- (अपवादात्मक बाबीपश्चात)	(0.09)	(०.०६)	(०.१६)	(0.74)	(০.४५)	(0.29)		
	बी) सौम्यिकृत (रु. त.)- (अपवादात्मक बाबीपश्चात)	(0.09)	(0.0%)	(०.१६)	(0.74)	(০.४५)	(0.29)		

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त)च्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतार आहे. तो सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन ३३ स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केल आहे. संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.indiasteel.in वर उपलब्ध आहे

ठिकाणः मुंबई

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२५

वरुण एस. गुप्त व्यवस्थापकीय संचालक - डीआयएन : ०२९३८१३७

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड करिता

TPI INDIA LIMITED

CIN: L28129MH1982PLC026917 Reg. Office - Plot No. J61, Additional MIDC Murbad, Thane - 421401, Maharashtra Phone +91 22873078 | FAX +91 2287 4479 | Website: tpiindia.in | E-mail: ir@tpiindia.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024											
	(Quarter ende	d	9 Month	Year ended						
Particulars	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31,2024					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
Total Income from Operations	819.00	763.44	609.01	2,209.67	1,664.90	2,386.38					
Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax	17.31	15.00	(30.88)	11.38	(99.70)	(140.28)					
Profit/(Loss) before extraordinary items and tax	17.31	15.00	(36.75)	11.38	201.67	(167.10)					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	17.31	15.00	(36.75)	11.38	91.30	46.03					
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17.31	15.00	(47.42)	11.38	91.30	46.43					
Equity Share Capital	429.63	429.63	429.63	429.63	429.63	429.63					
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year											
Earning per equity share of Rs. 10/- each : (Not Annualized)											
(1) Basic & Diluted	0.03	(0.05)	(1.52)	(1.52)	0.21	0.11					
(2) Restated	0.03	(0.05)	(1.52)	(1.52)	0.21	0.11					
Interest Service Coverage Ratio (In times)	1.98	0.80	(15.22)	(15.22)	(14.71)	(15.22)					
	Particulars Total Income from Operations Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax Profit/(Loss) before extraordinary items and tax Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning per equity share of Rs. 10/- each: (Not Annualized) (1) Basic & Diluted (2) Restated	Particulars	Particulars	Particulars	Particulars	Particulars Particulars					

- . The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on February 14, 2025. The review report of Statutory Auditor is being filed with BSE Ltd and available of nse
- 2 As per IND AS 12 Deferred Tax Assets has not been recognised in absence of company's reliable estimates on sufficient future taxable incom-
- . This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 4. Though the Code of Social Security 2020 (Code) relating to employee benefits is published in Gazette, the operational date and guidelines with respect to code have not been notified and as such the effect of putting into effect the code were not considered.
- 5. The entire operation of the Company relate only to one segment viz. polymer based multiple product. Hence Ind AS 108 is not applicable.
- In accordance with Ind AS -115 Revenue, GST is not included in Revenue from operations for the quarter ended 31st December 2024. EPS is not annualised for quarterly results.
- 8. Figures of the previous year have been regrouped and rearranged whereever necesassary, to confirm with the figures for the current year/ period. 9. There are no Invester Complaints as on 31st December 2024.

TPI India Limited

Date: 14th Febuaray, 2025

Mr. Bharat Chimanlal Parekh Managing Director (DIN: 02650644



ऑरगॅनिक कोटींग्ज लि.

(सीआयएन : एल२४२२०एमएच१९६५पीएलसी०१३१८७) नोंदणीकृत कार्यालय: युनिट नं. ४०५, ॲटलांटा इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सो. लि., वीट भट्टी, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३

गुंतवणुकदारांच्या तक्रारींसाठी ई-मेल आयडी - organiccoatingsItd@organiccoatingsItd.com वेबसाईट : www.organiccoatingsltd.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(प्रती समभाग प्राप्ती खेरीज रु. लाखांत) संपलेली तिमाई संपलेले नऊ महिने तपशील 39.97.7078 39.97.7073 39.03.7078 39.99.7073 39.99.7078 वितनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 380.8 ६१४.७ २,२६५.२ १.७८५.३१ 2.869.9 कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (८८.५९ (२२.९७ (१३२.६७ (६९.७६) (४७.३५) (कर. अपवादात्मक आणि/किंवा अनन्य गधारण बाबींपर्वी*) कालावधीसाठी करपर्व निव्वळ नफा/(तोटा) (66.49 (22.90 (१३२.६७ (४७.३५ (अपवादात्मक आणि /किंवा अनन्य साधारण कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (66.49 (22.90 (१३२.६७ (६९.७६ (४७.३५ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर*) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (22.90 (१३२.६७ (४९.२२ (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) समभाग भांडवल 996.88 ७६७.४६ 996.88 ७६७.४६ ७६७.४ मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी) मुलभूत (0.68 (0.30 (१.३३) (0.98) (0.53 सौम्यिकृत (0.87) (१.३३) (0.98) (0.68) (0.30

- वरील वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विनिर्दिष्टीत इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता संबंधित
- वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मंजर केले
- ३) ३९ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि., कडे सादर केलेल्या तिमाही आणि नऊ महिने समाप्तीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट : www.organiccoatingsltd.com वर उपलब्ध आहे. आणि ते खाली दिलेला क्रीक रिस्पॉन्स कोड (क्युआर कोड स्कॅन करून सुद्धा पाहता येतील
- कंपनीचे वेगवेगळे विभाग नाहीत आणि म्हणून विभागवार अहवाल कंपनीला लागू होत नाहीत.
- मागील कालावधी/वर्षाची संलग्न आकडेवारी आवश्यक तेथे त्यास तुलनायोग्य करण्यासाठी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.
- ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही मध्ये कंपनीने कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (लिस्टिंग ऑब्लगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्युलेशन्स, २०१५ च्या आवश्यक तरतुर्दीचे पालन केल्यावर एकूण रू. ४,२५,५०,०००/– मूल्यासाठी बिगर-प्रवर्तकांना प्रेफरेन्शीअल बेसिसवर प्रर्त शोअर रू. १८.५० (रू. ८.५० च्या प्रिमियमसह) च्या किंमतीस २३,००,००० समभाग ६ डिसेंबर, २०२४ रोजी निर्गमित करून वाटप केले. संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०२.२०२५



ऑरगॅनिक कोटींग्ज लिमिटेड साठी सही/-अजय आर. शाह पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ

KEYNOTE

किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L67120MH1993PLC072407 नोंदणीकृत कार्यालय: दी रुबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महीन्यांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ.	तपशिल			अति	न प्त			एकत्रित								
क्र.		रोजी संपलेली तिमाही				रोजी संपलेले नऊ महीने संपलेले वर्ष		रोर्ज	ो संपलेली तिमा	ही	रोजी संपलेले	। नऊ महिने	संपलेले वर्ष			
		38/83/2028	३०/०९/२०२४ ३	8/88/8083	38/88/2028	38/88/8083	३१ मार्च, २०२४	38/88/2028	३०/०९/२०२४	38/88/2023	३१/१२/२०२४	38/88/8083	३१ मार्च, २०२			
			(अलेखापरिक्षित)		(अलेखाप	गरिक्षित)	लेखापरिक्षित	(;	अलेखापरिक्षित))	(अलेखाप	ारिक्षित)	लेखापरिक्षित			
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	८४.७७	३७५.२७	७५२.०८	१,००४.१५	१,६११.४१	२,५७३.२५	७१६.४५	१,१८७.७१	१,४५५.५४	३,१६७.४४	३,५३५.०४	४,९६१.७१			
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(\$3.85)	१९१.३५	4८८.०४	४४६.१७	१,१५१.८३	१,४६१.४२	३६८.००	८०८.७५	१,११६.९९	२,०५९.९१	२,५६३.७२	३,५४८.६९			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(\$3.85)	१९१.३५	4८८.०४	४४६.१७	१,१५१.८३	१,४६१.४२	३६८.००	८०८.७५	१,११६.९९	२,०५९.९१	२,५६३.७२	३,५४८.६९			
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(८०.३२)	१३८.७९	४४३.६९	२९९.१४	८६१.७१	१,१००.९९	५६३.०७	८७१.४२	९७७.४३	२,२२५.९४	२,२४३.१३	२,६७८.५३			
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(20.39)	१३८.७९	४४३.६९	79.98	८६१.७१	१,०९१.८०	५६३.०७	८७१.४२	९७७.४३	२,२२५.९४	२,२४३.१३	२,६७२.२७			
ξ	समभाग भांडवल	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६			
Ø	प्रतिभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिकीकृत)															
	(ए) मूलभूतः (रु.)	(१.१४)	१.९८	₹.३२	४.२६	१२.२८	१५.६९	१०.१२	१५.६५	१५.५८	३९.९९	३५.२१	४९.९४			
	(बी) सौम्यिकृत: (रु.)	(१.१४)	१.९८	ξ. 3 ?	४.२६	१२.२८	१५.६९	१०.१२	१५.६५	१५.५८	३९.९९	३५.२१	89.98			

ठिकाण: मंबई

- वरील अलेखापरिक्षित निष्कर्ष हे १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. कंपनीच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षाचे ''मर्यादित पुनर्विलोकन'' केले आहे.
- २. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि नऊ माही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट www.keynoteindia.net वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

विनित सुचांती व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००००४०३१



दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२५

ASHAPURA MINECHEM LIMITED

Registered Office: Jeevan Udyog Building, 3rd Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com CIN: L14108MH1982PLC026396

STATEMENT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st December. 2024

Group of Industries (₹ in Lacs) **STANDALONE CONSOLIDATED** Nine Months Ended | Year Ended Quarter Ended Nine Months Ended | Year Ended **PARTICULARS** |31-12-2024|30-09-2024|31-12-2023|31-12-2024|31-12-2023| |31-03-2024|31-12-2024|30-09-2024|31-12-2023|31-12-2024|31-12-2023| |31-03-2024|31-12-2023|31-12-2023|31-12-2023|Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Income (a) Income from Operations 9,685.23 7,432.33 9,711.58 24,887.32 25,449.63 33,314.4 86,543.62 60,409.93 71,310.42 | 2,18,369.06 | 2,28,513.26 | 2,65,380.62 644.6 478.25 392.47 1.324.52 1,192.57 1.338.2 1,381.04 115.45 589.98 1,879.80 5.981.32 6.181.86 (b) Other Income 10,329.85 7,910.57 10,104.06 26,211.84 26,642.20 34,652.70 87,924.66 60,525.38 71,900.40 2,20,248.86 2,34,494.59 2,71,562.47 Total Income Expenses 1,497.13 5,578.48 5,724.02 7,551.37 21,178.92 12,727.44 37,222.02 43,573.61 41,878.96 (a) Cost of materials consumed 2,156.4 1,775.68 5,765.93 (b) Purchase of Stock-in-trade 2,021.52 490.99 1.306.50 3,319.88 2,271.32 2.961.83 2,943.07 2.092.51 401.07 8.340.37 7.774.54 10.818.85 873.73 3,452.01 623.48 (25.64) (120.29) 133.50 (5.380.36 5.748.63 2.297.85 7.152.00 (c) Changes in inventories (254.78) 999.42 3.189.8 3.660.35 12.466.40 (d) Employee benefits expenses 816.53 757.55 807.47 2,317.04 2,445.03 4,170.1 2.978.71 11,433.11 8.668.88 187.98 203.96 327.86 597.75 1,419.18 2,327.7 1,902.00 2,225.47 5,927.43 5,370.92 6,972.28 1,110.13 (f) Depreciation & amortisation expenses 217.31 215.88 251.82 691.33 760.39 1.026.05 1,206.75 1,967.67 2,005.29 4,860.63 5,763.96 7.862.62 3,027.27 39,967.75 1,06,159.64 1,19,675.71 1,42,078.95 (g) Selling & Distribution expenses 1.148.49 1.069.23 1.109.78 2.879.35 2.200.59 40.206.36 29.863.53 8 458.01 30 069 49 6 953 53 24.361.49 21.891.01 (h) Other expenses 1.865.22 1.775.23 1.783.90 5.429.37 4 954 06 9 974 32 6.871.69 8,158.73 6,633.41 7,337.38 20,692.91 19,599.09 27,002.74 76,626.95 57,872.32 69,763.17 2,00,602.52 2,19,870.62 2,55,599.55 Total Expenses Profit before exceptional items & tax (1-2) 2,171.12 1.277.17 2.766.68 5.518.92 7.043.11 7.649.95 11,297.71 2.653.06 2.137.23 14.623.97 15.962.92 7,454.84 9,843.44 Exceptional Items Gain (Refer Note 3) 709.73 1.783.08 3.264.81 4.171.68 Profit before tax (3+4) 2,171.12 1,277.17 3.476.40 5.518.92 8.826.19 15.104.80 11,297.71 2.653.06 5.402.04 19.646.34 18.795.65 25.806.36 (a) Current tax 1.624.8 114.35 3.805.35 944.83 2.555.62 2.701.15 (23.31)(653.80) 20.50 (621.18) 20.50 94.72 (b) Earlier years' tax (23.31 33.53 (408.35) (879.62) (470.82 (165.67)(168.64) (972.50) (945.57) (1,202.54) (c) Deferred tax (Refer Note 4) (143.55)(212.08)(985.76) (1.540.69) Share of Profit of joint ventures & associates (Net) 648.88 904.35 813.71 2,368.13 4.413.33 5.061.07 1.420.72 3.688.49 6.421.86 9.811.95 16.645.48 10.759.02 4.262.54 5.419.06 21.052.53 21.432.90 28.169.90 Profit for the period (7+8)2.602.78 Other Comprehensive Income / (Loss) A Items that will not be reclassified to Profit or Loss (i) Remeasurements of defined benefit plans (Net of tax) (26.17 (26.17 (1.93)(78.50) (5.78)(139.88)(43.46) (53.64)(7.89) (150.75) (23.71)(261.16) (ii) Gains on Investments in equity instruments classified as FVOCI B Items that will be reclassified to Profit or Loss (i) Exchange differences on foreign currency translation (1,904.31) 196.0 (17.92)(563.23)(1,916.15)Total Other Comprehensive Income (Net of tax) (1.93)(78.50) (5.78)(139.88) 152.56 (71.56)(571.12) (158.62)(1,939.86) (2,165.47) (26.17)(26.17 Total Comprehensive Income for the period (Net of tax) 2.576.61 1.394.55 3.686.56 6.343.35 9.806.17 16.505.61 10.911.58 4.190.98 4.847.93 20.893.92 19.493.03 26.004.43 Profit for the period attributable to: 28,700.33 (a) Shareholders of the Company 10,541.98 4,432.74 5,635.16 20,932.07 21,848.66 (b) Non-controlling interests 217.04 (170.20)(216.11) 120.46 (415.76) (530.43) 4.262.54 5.419.06 21.052.53 21.432.90 28.169.90 10.759.02 Total Comprehensive Income for the period attributable to: 10,694.54 20,773.46 19,908.80 26,534.86 (a) Shareholders of the Company 4,361.18 5,064.04

Diluted

Place: Mumbai

Date: 14[™] February, 2025

Basic

14. Earnings Per Share

(b) Non-controlling interests

13. Paid-up Equity Share Capital 9,55,26,098 of ₹ 2/- each

Reserves excluding revaluation reserve

1. The above financial results are reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on 14th February, 2025. The Statutory Auditors have carried out limited review of the same

1,829.72

4.03

3.86

1,910.52

6.86

6.86

1.829.72

10.73

10.42

1,829.7

17,166.8

18.19

17.69

In come from operations in the standal one results includes service receipts towards providing marketing & logistics related services to a subsidiary pursuant to a long term contract.

1.910.52

2.74

2.74

1,910.52

1.50

1.59

											(₹	in Lacs)	
			STAND	ALONE	:	CONSOLIDATED							
PARTICULARS		Quarter Ended			Nine Months Ended		d Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended	
TAKTIOULAKS	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1. Loss due to cyclone (net of insurance claim receipts) at certain plants of the group in Gujarat				-	(201.85)	(201.85)	-	-	-	-	(368.34)	(368.34)	
2. Gain on sale of the assets on the closure of some of the plants of the Company		-	709.73	-	1,984.93	1,984.93	-	-	709.73	-	1,984.93	1,984.93	
3. Gain on settlement of old outstanding liabilities (net)			-	-	-	5,671.76	-	-	2,555.08	-	2,555.08	8,226.85	
	T .		709.73	_	1.783.08	7.454.84	_	_	3.264.81	_	4.171.68	9.843.44	

- The Company has recognized deferred tax assets (net of current period set-off) for the carried forward tax losses to the extent it is probable that future taxable profits will be available against unabsorbed tax losses. The same will be reassessed
- at the end of each reporting period and adjusted accordingly. The Company has identified Minerals & its derivative products business as its only primary reportable segment in accordance with the requirements of Ind AS 108 Operating Segments'. Accordingly, separate segment information has not been provided.
- The complaints from investors/shareholders for the quarter ended on 31 st December, 2024: Received-0, Resolved-0, Unresolved-0.Previous period's figures have been regrouped, wherever necessary, to conform to current period's classification



217.04

10.911.58

1,910.52

11.15

11.15

(170.20)

4.190.98

1,910.52

4.71

4.92

(216.11)

4.847.93

1,829.72

6.16

5.83

120.46

20.893.92

1,910.52

22.37

22.37

(415.76)

19.493.03

1,829.72

23.88

23.21

(530.43)

26.004.43

1,829.72

90,205.83

31.37

30.50

For ASHAPURA MINECHEM LIMITED Sd/-**CHETAN SHAH**

EXECUTIVE CHAIRMAN